

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती
राज्यात दि .१ जुलै ,२००७ रोजी"कृषि दिन " म्हणून साजरी
करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्रमांक :- कृषिदि ३८०७/प्र.क्र.१५३/३-अ,
कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२,
दिनांक - १३ जून,२००७.

वाचा: - शासन निर्णय, कृषि,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

- १) संकीर्ण १०८९/प्रक्र ३८/१२अ, दिनांक २१ जून,१९८९
- २) कृषिदि ३८०५/प्रक्र ९८/३ अ,दिनांक २१ जून,२००५
- ३) कृषिदि ३८०६/प्रक्र ६२/३ अ,दिनांक २६ जून,२००६

शासन निर्णय -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.श्री वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेवून त्यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी राज्यात कृषि दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय शासनाने शासन निर्णय क्रमांक -संकीर्ण १०८९/सीआर-३८/१२ अ ,दिनांक २१.६.१९८९ च्या आदेशान्वये घेतला आहे.

२. दिनांक १ जुलै,२००७ रोजी राज्यात प्रतिवर्षी प्रमाणे कृषि दिन म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. कृषि दिन निमित्त प्रत्येक पंचायत समितीकरिता जास्तीत जास्त रु.१५००/- (रु.एक हजार पाचशे मात्र) यानुसार ३५१ पंचायत समित्याकरिता रु.५,२६,५००/- (रु.पाच लक्ष सव्वीस हजार पाचशे मात्र) तसेच जिल्हा परिषद मुख्यालयी कृषि दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकरिता रु.२०००/- (रुपये दोन हजार मात्र) या प्रमाणे एकूण ३३ जिल्हा परिषदांकरिता रु.६६,०००/- अश एकूण रु. ५,९२,५००/- (रु. पाच लाख ब्याणव हजार पाचशे मात्र) एवढ्या खर्चास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

३. कृषि दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना कृषि आयुक्त,महाराष्ट्र राज्य,पुणे यांना संबंधिताना द्याव्यात. कृषि आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांतील बाबीवर सदर खर्च करण्यात यावा. तसेच चित्रफिती दाखविणे, शेतक-यांसाठी चहा पाणी,जिल्हा परिषद स्तरावर छोटेसे प्रदर्शन इत्यादी खर्च आणि मंडप,हारतुरे,फोटो वगैरे आवश्यक बाबीकरिता खर्च करण्यात यावा.

४. या प्रित्यर्थ येणारा खर्च जिल्हा परिषद सेस फंडातील उपलब्ध असलेल्या अनुदानातून खर्च करण्यात यावा. हा खर्च भागविण्याकरिता सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि अधिकारी यांनी जिल्हा सेस फंडातून खर्च करण्याकरिता आयुक्त कृषि यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही करावी.

....२/-

५. हे आदेश प्रधान सचिव (कृषि) यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा

संगणक सकेतांक २००७०६१३१७५००४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पृ. सि. मालवणकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

प्रति,

मुख्यमंत्र्याचे सचिव,
मंत्री (कृषि), यांचे खाजगी सचिव,
मंत्री (फलोत्पादन), यांचे खाजगी सचिव,
राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव
राज्यमंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव ,
सर्व कृषि विद्यापीठांचे कुलगुरु
कृषि आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला.
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मुंबई
महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई
महालेखाकार १/२, मुंबई/नागपूर
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
सर्व विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ
सर्व जिल्हाधिकारी
सर्व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,
सर्व विभागीय आयुक्त
संचालक (विस्तार व प्रशिक्षण) महाराष्ट्र राज्य , पुणे
सर्व संचालक , कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे
सर्व कृषि सहसंचालक, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे
सर्व विभागीय कृषि सहसंचालक
सर्व जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी
सर्व तालुका कृषि अधिकारी,
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
सर्व सहसचिव/उपसचिव कृषि व पदुम विभाग, मंत्रालय , मुंबई-३२.
वसंतराव नाईक राज्य कृषि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर
वित्त विभाग , मंत्रालय. मुंबई ४०० ०३२.
निवडनस्ती.